

आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करणे, तज्ञ व्याख्यात्यांच्या मानधनात वाढ करणे व प्रशिक्षणार्थ्यांना ४ पुस्तकांचा संच मोफत पुरविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक रोस्वरो-२००४/प्र.क्र.११९/रोस्वरो-१,

नवीन प्रशासकीय भवन, १४वा मजला,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :-१६ जानेवारी, २००६.

- वाचा :-** (१) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. इएमपी-१०८४/७३०६/(७७४९)/सेयो-२, दि. ११.१०.१९८४.
- (२) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. इएमपी-१४९०/१७७/(३२)/सेयो-२, दि. १२.७.१९९०.
- (३) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. इएमपी-१४९१/(२२९/९९)/सेयो-२, दि. १४.१.१९९२.
- (४) संचालनालयाचे पत्र क्र. रोस्वसं/१/आदिवासी/प्र.सुधारणा/१५३३६, दि. ८.१०.२००४.

शासन निर्णय :- उपरोक्त क्र. १ वरील शासन निर्णय दि. ११.१०.१९८४ अन्वये आदिवासी उमेदवारांना विविध संस्थांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करून घेणे या उद्देशाने आदिवासी उमेदवारांसाठी सेवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यांत आली आहेत. उपरोक्त क्र. २ मधील दि.१२.७.१९९० च्या शासन निर्णयान्वये आदिवासी उमेदवारांकरिता सेवायोजन प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रांमध्ये उमेदवारांना व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केलेल्या व्याख्यात्यांना/प्राध्यापकांना देण्यांत येणारे मानधन रु.२५/- (रुपये पंचवीस फक्त) प्रति तास वरून रु. ४०/- (रु. चाळीस फक्त) प्रति तास करण्यांत आले होते. तर क्र. ३ मधील शासन निर्णय दि. १४.१.१९९२ अन्वये प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनात शालांत परिक्षा उत्तीर्ण उमेदवारास दरमहा रु. २००/- आणि पदवीधर उमेदवारास दरमहा रु. २५०/- यांमध्ये वाढ करून या प्रशिक्षण केंद्रातील शालांत परिक्षा उत्तीर्ण तसेच पदवीधर प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु. ३७५/- एवढे विद्यावेतन वाढविण्यांत आले होते. १९९२ पासून महागाई निर्देशांकात झालेल्या भरीव वाढीमुळे प्रशिक्षणार्थ्यांना सध्याचा विद्यावेतन खर्च भागविणे अशक्य झाले तसेच तज्ञ व्याख्याते तुटपुंज्या मानधनावर व्याख्याने देण्यास राजी होत नसल्यामुळे सदर प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन, तज्ञ प्राध्यापकांचे मानधन वाढविण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. तसेच या प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करणे सुलभ व्हावे यासाठी ४ पुस्तकांचा संच मोफत देण्याची बाब सुध्दा शासनाच्या विचाराधीन होती.

२. शासन आता असा आदेश देत आहे की, आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु. १०००/- एवढे विद्यावेतन, प्रशिक्षणार्थ्यांना व्याख्याने देण्यासाठी येणा-या तज्ञ व्याख्याते/प्राध्यापकांना प्रति तास रु.१००/- मानधन तसेच प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेला ४ पुस्तकांचा संच मोफत देण्यांत यावा.


३. वरील परिच्छेद २ मध्ये विद्यावेतन व मानधनात केलेली वाढ तसेच प्रशिक्षणार्थ्यांना द्यावयाच्या पुस्तकांचा संच हे सन २००५-०६ या आर्थिक वर्षामधील प्रशिक्षणाच्या तिस-या सत्रापासून लागू होतील.

४. उपरोक्त प्रस्तावास येणारा खर्च खालील लेखाशिर्षामधून भागविण्यांत यावा.

“मागणी क्र :- झेडए-१
२२३०-कामगार व सेवायोजन
०२ - सेवायोजन,
१०१ - सेवायोजन सेवा
१०१ (०१)(०१) सेवायोजन कार्यालय,
(२२३० ११६१) योजनेत्तर”

हा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग व वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४४१/०५/व्यय-६, दि.६/१०/२००५ अन्वये निर्गमित करण्यांत येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(संजय सावंत)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

मा. राज्यपालांचे सचिव
मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा. उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा. मंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,
मा. राज्यमंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,
मा. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
शासनाचे सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव /सचिव
वित्त विभाग (अर्थसंकल्प-२०/अर्थसंकल्प-३/व्यय-५)
नियोजन विभाग (कार्यासन १४४३)
आदिवासी विकास विभाग,
महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता),
मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता),
नागपूर.
महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा), नागपूर.
आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय,
कोकण भवन, नवी मुंबई.
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय,
मंत्रालय, मुंबई (२ प्रतीसह)
सर्व विभागीय उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार,
सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार
मार्गदर्शन केंद्र,
सर्व रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी,
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,
आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार
मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र,
सर्व अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
मंत्रालय, मुंबई ३२.
निवड नस्ती; (रोस्वरो-१).